

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८,
भाग-पहिला , उप विभाग - एक ते पाच
प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय
प्राधिकारांमध्ये नैसर्गिक वाढीच्या अनुषंगाने
सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: विअप्र-२०१५/प्र.क्र.२०/२०१५/विनियम,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,

दिनांक: १९ जानेवारी, २०१६

पाहावे.

- १) शासन निर्णय क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि.१५ मे, २००९.
- २) विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५.

शासन निर्णय-

शासनाने संदर्भीय क्र.१ च्या शासन निर्णयान्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग - पहिला, उपविभाग - १ ते ५ मध्ये शासनाच्या मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख या प्राधिकाऱ्यांना वित्तीय शक्तींचे विहित मर्यादेच्या, अटींच्या व शर्तींच्या अधीन राहून मुंबई वित्तीय नियम १९५९, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५, महाराष्ट्र अर्थसंकल्पिय नियमपुस्तिका, खर्चाच्या संकीर्ण बाबी तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली यामधील तरतूदीनुसार अधिकार प्रदान केलेले आहेत. प्रदान करण्यात आलेल्या काही वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत व त्या अनुषंगाने अटी इत्यादी मध्ये सुधारणा करून जास्तीत जास्त प्रकरणे विविध स्तरावर लवकरात लवकर निकाली निघतील या उद्देशाने संबंधित प्राधिकाऱ्यांना संदर्भीय क्र.२ च्या शासन निर्णयान्वये व्यापक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच, काही कालबाह्य वित्तीय शक्ती वगळण्यात आल्या आहेत व काही वित्तीय शक्ती नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

२. सदर शासन निर्णयासोबतच्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेतील काही अधिकार पूर्णपणे प्रदान करण्यात आलेले असून काही अधिकारात ठराविक कालावधीने आढावा घेऊन वाढ करण्यात येत असते. तथापि, विहित कालावधीत आढावा न होऊ शकल्यास सदर अधिकार अपुरे पडत असल्याने सदर अधिकारांमध्ये नैसर्गिक वाढीच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने पुढील तक्त्यात दर्शविलेल्या वित्तीय शक्तीकरीता प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय मर्यादेच्या ५ टक्के या प्रमाणात दरवर्षी वाढ करण्यात येत आहे. उपरोक्त वित्तीय शक्तींच्या अटींमध्ये कोणत्याही प्रकारची किंमत मर्यादा नमूद केली असल्यास त्यास सदर वाढ लागू होईल. सदर वाढ सन २०१६-१७ या वित्तीय वर्षापासून लागू होईल. तसेच, उपरोक्त वित्तीय शक्तीकरीता असलेल्या सर्व अटी व तरतूदी यापुढेही लागू राहतील.

शा. नि. दि.१७ एप्रिल २०१५ मधील अ. क्र.	उपविभाग				
	एक	दोन	तीन	चार	पाच
	५, ९, १०, १८, २१, २२, २३, २४, २५, २५-अ, २५-ब, २६	१, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, १०-अ, १०-ब, ११-अ, १२, १३, १६, १७, १८, १९, १९-अ, २५-अ, २७, २७-अ, २७-ब, २९, ३०, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४५, ४६, ४७	२, ४	२, ३, ४, ५, ६, ७, १०	२, ३, ४, ५, ७, ८

३. संदर्भीय क्र.२ च्या शासन निर्णयातील परि.२ ते १२ मधील तरतूदी कायम ठेवण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०११९१५४७२००४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना. भा. रिंगणे)

उपसचिव, वित्त विभाग

प्रत,

१. * प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-(१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
२. * महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
३. * महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
४. * महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
५. * राज्यपालांचे सचिव
६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
७. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
८. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
९. अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.
१०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
११. राज्य निवडणूक आयोग.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई

१६. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
१७. * प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
१८. * प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
१९. * प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
२०. * प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२१. * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
२२. * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मादाम कामा रोड, मुंबई
२३. * प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१
२४. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली .
२५. उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
२६. उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती
२७. सर्व उप कोषागार अधिकारी
२८. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
२९. सर्व विभागीय आयुक्त
३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
३१. सर्व जिल्हाधिकारी
३२. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१
३३. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
३४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
३५. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
३६. संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
३७. बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१
३८. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२०,
३९. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही, पटेल रोड, मुंबई-४०० ००४
४०. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई
४१. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४००००२
४२. नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री पेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

४३.शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,

४४.महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, दादर, मुंबई- ४०० ०२८,

४५.वित्त विभागातील सर्व कार्यासने.

४६.निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.

*पत्राद्वारे.